

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ १२ /२०१९
 दिनांक : ०५/०१/२०१९

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक ११/०१/२०१९ रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ११/०१/२०१९ रोजी सकाळी ११.३० वा.
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित
 रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वास



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.
मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
कार्यपत्रिका क्रमांक - १६

दिनांक : ११/०१/२०१९

वेळ : सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ११/०१/२०१९ रोजी सकाळी ११.३० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक २८/१२/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १५) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) श्री.नंदकुमार कचेश्वर रोकडे, लॉन टेनिस प्रशिक्षक यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सेक्टर क्र. २५ (गणेश तलाव) येथील लॉनटेनिस क्ले कोर्ट भाडे कराराने चालविण्याचे द्यावयाचे झाल्यास महिन्याचे एका कोर्टचे र.रू.५०००/- व दोन कोर्टचे र.रू.१०,०००/- भाडे आकारून संबंधीत व्यक्ती / संस्था / मंडळे यांच्याकडून र.रू.२०,०००/- अनामत रक्कमेचा एफ.डी.आर. मा.आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे नावे घेऊन प्रस्तावात नमुद अटी शर्ती नुसार व लॉनटेनिस कोर्ट भाडे कराराने चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक ११/०१/२०१९ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) मनपाची राजमाता जिजाऊ व्यायामशाळा काकडे पार्क चिंचवड हि काकडे पार्क मित्र मंडळ चिंचवड यांना सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या व्यायाम शाळाची मुदत दि.०२/११/२०१८ रोजी संपुष्टात आल्याने त्यांना आदेशाच्या तारखेपासून मुदतवाढ देणेकामी व ११ महिने कराराने दरमहा सेवाशुल्क र.रू.२०००/- मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) म.न.पा.च्या भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई, देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाजाची मुदत दि.३१/१२/२०१८ रोजी संपुष्टात येत असल्याने, अल्प मुदतीची ई निविदा

नोटीस क्र.२/२०१५-१६, भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाजासाठी प्राप्त झालेल्या दुस-या वर्षाचे दरमहा र.रु.१,३४,७५०/- दरानुसार मे.सुमित स्पोर्ट्स अँड फिटनेस इक्विपमेंट्स, चिंचवड यांना भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई, देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाज मुदतवाढ दि.१/१/२०१९ ते म.न.पा.चे सर्व जलतरण तलाव भाडे कराराने चालविण्यास देणेकामीची ई-निविदा प्रक्रिया होईपर्यंत देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे .



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ १२ /२०१९

दिनांक : ०५/०१/२०१९ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.